## TRICOM FRUIT PRODUCTS LIMITED

Registered Off: Gat No. 336, 338 to 341, Village Andhori, Taluka - Khandala, Dist. Satara - 415521, Maharashtra, Tel: +91-9920231567, email: Investors@tricofruitproducts.com; Website: www.tricomfruitproducts.com; CIN: L67120PN1995PLC139099

30-01-2025

To,
Department of Corporate Services
Bombay Stock Exchange Limited,
P J Tower, Dalal Street,
Mumbai 400 001

<u>Subject: -</u> Newspaper publication of the Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2024.

Dear Sir,

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing copies of newspaper advertisement of the financial results of the company for the quarter and nine months ended December 31, 2024 as published in Financial Express and in Navrashtra on 30th January, 2025.

Kindly put it your record.

For Tricom Fruit Products Limited

Prakash Dattatiava Naringrekar

**Resolution Professional** 

Reg. No. IBBI/IPA-002/IP-NO00270/2017-18/10783

Tricem#

JUPITER

## JUPITER WAGONS LIMITED

[CIN: L28100MP1979PLC049375] Registered Office: 48, Vandana Vihar, Narmada Road, Gorakhpur, Jabalpur-482001 (M.P.) India Tele No.: 0761-2611336 Email address: cs@jupiterwagons.com

Website: www.jupiterwagons.com Extract of Standalone and Consolidated Un-Audited Financial Results for the Quarter / Nine Month Ended December 31, 2024

												Rs. In Laki	hs
				Standalone						Consolid	ated		
SI. No.	Particulars	Quarter Ended	Preceding Quarter ended	Corresponding quarter ended in the previous year	Nine Month Ended	Nine Month Ended	Year Ended	Quarter Ended	Preceding Quarter ended	Corresponding quarter ended in the previous year	Nine Month Ended	Nine Month Ended	Year Ended
		31-Dec-24	30-Sep-24	31-Dec-23	31-Dec-24	31-Dec-23	31-Mar-24	31-Dec-24	30-Sep-24	31-Dec-23	31-Dec-24	31-Dec-23	31-Mar-24
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited (Refer note 4)	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	1,00,003.51	97,362.64	89,583.86	2,86,858.75	2,52,832.28	3,64,125.30	1,02,983.35	1,00,903.72	89,583.86	2,91,873.18	2,52,832.28	3,64,373.33
2	Net Profit for the period (beforeTax)	13,146.48	11,843.45	11,147.39	36,689.21	30,513.83	44,368.45	12,960,26	11,918.03	10,953.65	36,843.01	30,295.06	44,190.69
3	Net Profit for the period (after tax)	9,786.28	8,861,76	8,339.74	27,571.04	22,857.74	33,279.50	9,643.12	8,936.34	8,146.00	27,767.90	22,638.97	33,101.74
4	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	9,801.15	8,876.48	8,337.33	27,615.35	22,900.33	33,338.38	9 ,659.22	8,952.28	8,143.59	27,815.89	22,681.56	33,160.62
5	Equity Share Capital	42,449.80	42,449.80	41,229.36	42,449.80	41,229.36	41,229.36	42,449.80	42,449.80	41,229.36	42,449.80	41,229.36	41,229.36
6	Earnings Per Share (of Rs. 10/- each)			to the second second			0			10	The state of the s	II. III.	THE CONTRACT OF STREET
	1. Basic:	2.31	2.10	2.07	6.57	5.73	8.27	2.29	2.12	2.03	6.64	5.68	8.24
$\square$	2. Diluted:	2.31	2.10	2.07	6.57	5,73	8.27	2.29	2.12	2.03	6.64	5.68	8.24

Notes: The above is an extract from the detailed format of Standalone and Consolidated unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Standalone and Consolidated. Financial Results for the Quarter and Nine Months ended 31st December, 2024 is available on the Stock Exchanges website (www.bseindia.com & www.nseindia.com) and on the company's website (www.jupiterwagons.com) and the same can also be accessed by scaning the Quick Response Code (QR Code) provided below. For and on Behalf of the Board

(a) pnb Housing

sd/-Vivek Lohia Managing Director DIN-00574035

B.O.: Office No. 5 A,B,C,D, Fifth Floor, Sheerang House, Opp. Jangli Maharaj Temple, J M Road, Shivaji Nagar, Pune, Maharashtra - 411005

Whereas the undersigned being the Authorised Officer of the PNB Housing Finance Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets & in compliance of Rule 8(1) of Enforcement of Security Interest Act. 2002, and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security

interest (Enforcement) Rules 2002, issued demarid notice's on the date mentioned against each account calling upon the respective borrower's to repay th

amount as mentioned against each account within 60 days from the date of notice(s) date of receipt of the said notice(s).
The borrower's having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower's and the public in general that the undersigned has taken possession of the propertyles described here in below in exercise powers conferred on him/her under Section 1.3(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the

dates mentioned against each account. The borrower/s in particular and the public in general is hereby cautioned not to deal with he property/es and any dealing with the property/ies will be subject to

the charge of PNB Housing Finance Ltd., for the amount and interest thereon as per loan agreement. The borrowers' attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

REG. OFFICE.: 9" FLOOR, ANTRIKSH BHAWAN, 22 K.G. MARG, NEW DELHI - 110001.

PHONES: 011-23357171, 23357172, 23705414 WEBSITE:-www.pnbhousing.com

Date of

Description of the Property/ies

Mortgaged

ower 1, 4th floor, Flat No 403, Vertillas, S No. 7/1/1

1/2,Next to Radisson Blu Hotel, Pandhari Nagar haradi, Pune 411014, Maharashtra - 411001, India.

at No 505, 5 Th Floor, vision Indrate; wing No A S o 61 Hissa No 1, Tathawade, Pune aharashtra-411033, India.

Building B.7th floor,Flat No. 702,Meriton Towers, Project at S. No. 28/10/1, 28/10/2, 28/10/1/3, 28/10/3, 28/10/4, 28/10/5, 28/10/5A, 28/11/2, 28/12/2&28/14, Village Ambegaon (Bk.), Tal. Haveli, Pune-411046, Maharashtra-411037, India.

Date of

**Demand Notice** 

बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra

Asset Recovery Branch: 2" Floor, Agarkar Highschool Building, Somwar Peth, Pune - 11. Mob. 7030924078 E-mail: brmgr1453@mahabank.co.in

Prakash Dattatraya Naringrekar

Resolution Professional

Reg. No. IBBI/IPA-002/IP-

N000270/2017-18/10783

For Tricom Fruit Products Ltd

Chetan Kothari

CFO & Director

DIN: 00050869

## POSSESSION NOTICE

Whereas the under signed being the Authorized Officer of the Bank of Maharashtra in respect of Asset Recovery Branch under the Securitization and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act - 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 12/10/2023 calling upon the Borrower Mr. Manohar Dinkar Khirid, Mr. Sunil Dinkar Khirid and Mrs. Valshali Sunil Khirid to repay the amount mentioned in the Notice being Rs. 1,83,10,829.00/- (Rupees One Crore Eighty-Three Lakhs Ten Thousand Eight Hundred Twenty Nine Only) plus unapplied interest @ 9.90% with monthly rest w.e.f. 12.10.2023 apart from penal interest, other cost and expenses thereon as mentioned in the demand notice within 60 days from the date of the said Notice.

The Borrower having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken Physical Possession of the property described herein below, in exercise of the powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement Rules. 2002 on this the 29" day of January of the year 2025.

The Borrower in particular and the Public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Maharashtra, Asset Recovery

Branch, Pune for an amount of hereinabove mentioned. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the

This notice is also being published in vernacular. The English version shall be final if any question of interpretation arises.

Description of Immovable Property:

Commercial Shop No. 1, Ground Floor, Maurya Residency Apartments, CTS 1388, Shukrawar Peth, Tal, Havell, Dist, Pune - 411002.

Assistant General Manager & Authorised Officer Date: 29/01/2025 Bank of Maharashtra



Place - Kolkata

Date - 29-01-2025

#### **Royal India Corporation Limited** CIN: L45400MH1984PLC032274

3501, Floor 35, Vertu Tower, Katrak Road, Wadala Market, Five Gardens, Mumbai - 400031

Tel: 022-46001922 E-mail: info@ricl.in Website: ricl.in

Extract of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months Ended 31st December, 2024

Sr. No.	Particulars		Quarter ended		Nine mon	Previous year ended	
		31.12.2024 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
1.	Total income from Operations	5968.48	8020.98	1017.79	15149.37	2998.13	2714.90
2.	Net Profit/ Loss before tax and exceptional items	9.03	21.26	(374.42)	(7.29)	(564.77)	(905.82)
3.	Net Profit/ Loss before tax after exceptional items	9.03	21.26	(374.42)	(7.29)	(564.77)	(905.82)
4.	Net Profit/Loss after Tax	9.03	21.26	(374.42)	(7.29)	(564.77)	(905.82)
5.	Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after Tax) and other comprehensive income (after tax)]	9.03	21.26	(374.42)	(7.29)	(564.77)	(905.82)
6.	Paid-up equity share capital (Face value of Rs. 10/— each)	109.47	109.47	23.08	109.47	23.08	23.08
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	-	-
8.	Earnings per share of Face Value of Rs. 10/- each						
	(a) Basic	0.01	0.02	(1.62)	(0.01)	(2.45)	(2.58)
	(b) Diluted	0.01	0.02	(1.62)	(0.01)	(2.45)	(2.58)

Place: Mumba

Date: 29.01.2025

- The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results for the quarter and nine months ended 31st December, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015 approved by the Audit Committee and Board of Directors at their meeting held on 28th January, 2025 and the same was subjected to "Limited Review" by the Statutory
- The full format of the Unaudited Financial Results is available on the websites of the Stock Exchange www.bseindia.com and the Company on www.ricl.in.

By order of the Board For Royal India Corporation Limited

Mr. Nitin Gujral (Managing Director) DIN: 08184605

Name of the Borrower/Co-Outstanding Notice Bornower/Guarantor Rs. 10,238,403.57/- Rupeas One Crores Two Lacs Thirty Eight Thousand Four Hundred Three and Fifty Seven Paisas Only HOU/PUN/052 Nikhil Mishra i 3/1113058, B.O.: PUNE Symbolic Mishra HOU/PUN/022 Kamalakar Patil 1/865308, / Kajal B.O.: PUNE Kamalakar Patil Rs. 8,398,147.104 Rupees Eighty Three Lacs Ninety Eight Thousand One Hundred Forty Sevenand Ten Pasas Only Rs. 4,570,249.83/- Rupees Forty Five HOU/PUN/112 Abhishek Suhash 3/1180566, Kulkami / Vallari B.O.: PUNE C Dhonde Lacs Seventy Thousand Two Hundred Forty Nine and Eighty Three Madhuban Aboli, Gat No: 666+667 At Kirakatwadi Pune Maharashtra-411024 India. Badgujar / Puja Yogesh Badgujar acs Twenty One Thousand Six Hundred Thirty Eight and Twenty Paisas Only AUTHORIZED OFFICE, PNB HOUSING FINANCE LTD.

Date of

बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra भारत सरकार का उद्यन एक परिवार एक बैंक

Name of Borrowers /

Guarantor & Nature of

Kisan Bhapkar

Sr.

No.

Housing Finance Branch -1129, "Yashomangal" 1183-A, 1" Floor, F.C. Road, Shivaiinagar, Pune - 5. Ph.: 020-25530002 / 020-2557-3454 / 3453 / 3460 E-mail: bom1129@mahabank.co.in; brmgr1129@mahabank.co.in

## POSSESSION NOTICE (Appendix IV under the Act-Rule-8(1))

Whereas the undersigned being the Authorized Officer of the Bank of Maharashtra, under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices on the dates as mentioned below calling upon the following Borrower/s and Guarantor/s to repay the amounts mentioned in the notices within 60 days from the date of receipt of the

The Borrower/s and Guarantor/s having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrowers and the Public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interest Enforcement Rules 2002 on the dates mentioned below.

The Borrower/s and Guarantor/s in particular and the Public in general is hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of the Bank of Maharashtra for the amounts mentioned below. The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in

respect of time available, to redeem the secured assets. This notice is also being published in vernacular. The English version shall be final if any question of interpretation arises.

in Rs. Date of Credit Facility / Amount Branch: Housing Finance Rs. 49,82,851/- (Rupees Forty Nine Lakh 11/06/2024 Borrower: Mrs. Gaurita Eighty-Two Thousand Eight Hundred Fifty-One Ramchandra Bhilare & Mr. Sanju only) plus interest @9.15% p.a. with monthly 28/01/2025

Outstanding Amount

rest up to 15.10.2024 plus unapplied interest,

penal interest, cost and expenses w.e.f. 16.10.2024 The details of the properties hypothecated to the Bank and taken possession by the Bank are as follows: Term Loan - 1: Flat No 03, Wing 'B' 1st Floor, Vrundavan Shrushti Yashoda, Survey No 41/1/4, Narhe, Pune-411014 admeasuring about 61.66 sq mtrs (Built up) along with terrace space admeasuring 4.32 sq mtrs at Vadgaon Budruk Taluka Pune Dist Pune and within the jurisdiction of the Sub Registrar Haveli 4 and bounded as :- North:- Adjacent Flat, East:- Lift, West:- Staircase, South:-

By Open Space Branch: Housing Finance Rs. 2,35,31,070.00 (Rupees Two Crore Thirty 31/05/2024 Borrower: Mr. Pushkar Mohan | Five Lakh Thirty One Thousand Seventy only) 28/01/2025 plus interest @10.00% p.a. with monthly rest w. e. Tapre & Mrs. Tanvi Pushkar Tapre f. 31.05.2024, apart from penal interest, cost and

The details of the properties hypothecated to the Bank and taken possession by the Bank are

Term Loan - 1: Flat No. 104, 1st Floor, Bhavantak Building, Sky Construction, S No. 128/5/2/7, situated at Village Dhayari Pune 411041. Boundaries of the property: On or Towards the North: By Open Space, On or Towards the East: By Flat No. 101, On or Towards the West: By Open Space, On or Towards the South: By Flat No. 103.

Together with the buildings and structures/ residential block constructed to/to be constructed thereon. admeasuring 1007 sq. feet salable area i.e. 93.58 sq.mtrs. (and all the fixture annexed thereto as per the list annexed. Term Loan - 2: Flat No. 202,2nd Floor, Bhavantak Building, Sky Construction, S No. 128/5/2/7

situated at Village Dhayari Pune 411041. Boundaries of the property: On or Towards the North: By Flat No. 201, On or Towards the East: By Open Space, On or Towards the West: By Flat No. 203, On or Towards the South: By Open Space.

Together with the buildings and structures/residential block constructed to/to be constructed thereon admeasuring 1009 sq. feet salable area i.e. 93.77 sq.mtrs (and all the fixture annexed thereto as per Term Loan - 3: Flat No. 204,2nd Floor, Bhavantak Building, Sky Construction, S No. 128/5/2/7,

situated at Village Dhayari Pune 411041. Boundaries of the property: On or Towards the North: By Open Space, On or Towards the East: By Flat No. 201, On or Towards the West: By Open Space, On or Towards the South: By Flat No. 203. Together with the buildings and structures/residential block constructed to/to be constructed thereon

admeasuring 1009 sq. feet salable area i.e. 93.77 sq.mtrs (and all the fixture annexed thereto as per Term Loan - 4: Flat No. 501,5th Floor, Bhavantak Building, Sky Construction, S No. 128/5/2/7, situated at Village Dhayari Pune 411041. Boundaries of the property: On or Towards the North:

By Open Space, On or Towards the East: By Flat No. 201, On or Towards the West: By Open Space, On or Towards the South: By Flat No. 203. Together with the buildings and structures/ residential block constructed to/to be constructed thereon admeasuring 1009 sq. feet salable area i.e. 93.77 sq. mtrs. (and all the fixture annexed thereto as per

Date: 28/01/2025 Place : Pune

the list annexed.

Chief Manager & Authorized Officer Bank of Maharashtra



**Credit Recovery and Legal Service Department** REGIONAL OFFICE: 411 & 412, 4th Floor, Connaught Place, Bundgarden

Road, Near Wadia College, Pune- 411001, Maharashtra. Mob.: 9420755841

# **MEGA GOLD LOAN AUCTION**

Sale Notice for Sale of Gold E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of

Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rule, 2002

The under mentioned persons are hereby informed that they have failed to pay off the liability in the Gold loan accounts. Notices sent to them by Registered Post have been returned undelivered, to the Bank. They are therefore requested to pay off the liability and other charges and redeem the pledged securities on or before 30-01-2025 failing which the said securities will be sold by the Bank in public auction at the cost of the borrower at the Bank's respective Branch premises mentioned as below at 07-02-2025 12.00 Noon to 4.00 P.M. on or on any other convenient date thereafter without further notice, at the absolute discretion of the Bank.

SI. No.	Name of Branch / Contact Person Name, Mail ID & Contact Number	Date of Loan	Loan Number	Name and address of the borrower
01	B.T.KAWADE ROAD (560677), Mr. Parag Shitole,	23/03/2023	606706530003490	Philomena Fernandes
	UBIN0560677@UNIONBANKOFINDIA.BANK,	25/09/2023	606706530004335	Surey No 150Darode Mala South Main Road
	9112382929	07/06/2023	606706540000148	Koregoan Park, Pune411001
02	B.T.KAWADE ROAD (560677), Mr. Parag Shitole,	24/04/2024	606706530005053	Indla Geetanjali Laxmaiah
	UBIN0560677@UNIONBANKOFINDIA.BANK,	21/04/2024	606706540000522	06 Bt Kawde Road Bhagyashree Nagar
	9112382929	25/06/2024	606706530005260	Lane 1 Mundwa Pune
03	B.T.KAWADE ROAD (560677), Mr. Parag Shitole,	08-08-2023	606706540000306	Ramakant Bhanudas Kamble
	UBIN0560677@UNIONBANKOFINDIA.BANK,			Sant Tukaram Chowk Plaza Building Galli No 3
	9112382929			Near Gajanan Mandir Kalepadal Hadapsar
04	B.T.KAWADE ROAD (560677), Mr. Parag Shitole,	20/0./2023	606706530004963	Satla Mahesh Kondaiah
	UBIN0560677@UNIONBANKOFINDIA.BANK,	17/06/2024	606706530005241	Omq,Quarter 97/B Pune,Air Force Lohegaon, Nr
0	9112382929	17.06.2024	606706530005240	Canara Bank Pune
05	B.T.KAWADE ROAD (560677), Mr. Parag Shitole,	11/07/2023	606706540000216	Laxmi Narayannmma Palakolanu
	UBIN0560677@UNIONBANKOFINDIA.BANK,			Sr No 68 3 B T Kawade Road Near Vinayak
	9112382929			Borate Ghorpadi
06	B.T.KAWADE ROAD (560677), Mr. Parag Shitole,	08/08/2023	606706540000309	Venkataramana Chintalaputi
	UBIN0560677@UNIONBANKOFINDIA.BANK,			Colony No 5 Sr No 71 23 Balaji Nagar
	9112382929			Ghorpadi Pune City Pune
07	B.T.KAWADE ROAD (560677), Mr. Parag Shitole,	13/06/2024	606706530005226	Ashok Mastanayya Chappidi
	UBIN0560677@UNIONBANKOFINDIA.BANK,			Sr No 71 Balaji Nagar Colony 5 Nr Perayya
	9112382929			Shop.
08	SASWAD (570583) MR UMESH SHINDE UBIN0570583@	30/08/2019	560951008095035	Pravin Rangnath Zende
	UNIONBANKOFINDIA.BANK 7698093399			B 10, Jyoti Garden Trishul Society, Saswad, Tal
			v ·	Purandar Dist Pune Pin 412301

**Note:** All bidders are requested to visit the above respective branches & Submit Application along with KYC documents before date of Auction to avoid last minute rush.

The English version shall be final if any question of interpretatio arises.

Date & Time of Auction: 07.02.2025 (12.00 Noon to 4.00 pm) Date: 29.01.2025 Place: Pune

Authorised officer / Branch Manager Union Bank of India

Union Bank

Credit Recovery and Legal Service Department REGIONAL OFFICE: 411 & 412, 4th Floor, Connaught Place, Bundgarden Road, Near Wadia College, Pune-411001, Maharashtra. Mob.: 9420755841/ 9391315006

**Mega E-auction For Sale of Movable / Immovable Properties** 

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the

Security Interest (Enforcement) Rule, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged / charged to the Secured Creditor, the symbolic / physical possession of which has been taken by the Authorized Officer of Union Bank of India (secured creditor), will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on the date mentioned below, for recovery of dues as mentioned hereunder to Union Bank of India from the below mentioned Borrower (s) & Guarantor (s). The Reserve Price and the Earnest Money Deposit are also mentioned hereunder:

	Sr. No	Name of the Branch, Name & Contact No. of Branch Manager	Name of the Borrowers / Guarantors (Type of Possession)	Amount Due	Description of the Properties	Reserve Price	Earnest Money Deposit	Min. Bid Increment By which the Bid is to be Increased
- 11	1	Warje Malwadi Branch	Mr. Nitin Pandurang Patil,	Rs.19,32,427.34 (Rupees Nineteen Lakhs	All that piece & parcel of property being Flat no 3, 1st floor, Gurudatta Apartment, plot	Rs.16,05,000/- (Rupees	Rs.1,60,500/- (Rupees	Rs.38,000/- (Rupees
Ш		Mr. Chandrashekhar Jha,	Mrs. Mansi Nitin Patil	Thirty-Two Thousand Four Hundred	no 15, S No 312/3/5, Carpet area admesuring 481.51 Sq Ft. i.e. 44.75 sq mtrs(saleable	Sixteen Lakhs Five	One Lakh Sixty	Thirty-Eight Thousand
Ш		Ph No. 9405343929,	And Mr. Swapnil Pradeep	Twenty-Seven & Paise Thirty-Four Only)	area) adsuariring about 701.55 sq ft i.e. 65.19 sq mtrs situated at village kodoli Dist Satara	Tousand Only).	Thousand Five	Only)
Ш			Ghodake (Symbolic	and further interest, cost, expenses and	Maharashtra		Hundred Only)	
Ш			possession)	charges thereon.	Bounded: North: Flat No 4, South: Open Space, East: Flat No 2, West: Open Space			

For detailed terms and condition of the sale, Branch contact detail. Registration and Login and Bidding Rules visit https://baanknet.com

Note: All bidders are requested to visit the above site & complete the registration, KYC Updation & payment 3 to 4 days before date of E-auction to avoid last minute rush.

The English version shall be final if any question of interpretatio arises.

Date & Time of E-Auction: 14.02.2025 (12:00 Noon to 5:00 PM)

Authorized Officer,

financialexp.epapr.in

Union Bank of India Pune

Regd. Office: Gat No 336,338-341, Village Andori Taluka Khandale Shirval, Pandarpur Rd, Dist Satara- 415521. CIN L67120PN1995PLC139099 STATEMENT OF THE STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024 Quarter Ended Quarter Ended 31.12.2024 31.12.2023 Particulars | Unaudited Total Income from Operation (net) 0.00 0.00 Net Profit/(Loss) from ordinary activities after tax 0.00 0.00 Net Profit/(Loss) for the period after tax (after 0.00 0.00 Extraordinary items) Profit/(Loss) before tax from Discontinuing (7.17)(1.44)

Tricom Fruit Products Ltd

Year Ended 31,03,2024 Audited 0.00 0.00 0.00 (15.76)operation 1909.41 1909.41 **Equity Share Capital** 1909.41 Reserves (excluding Revaluation Reserve as shown 0.00 0.00 0.00 in the Balance Sheet of previous year) Earnings Per Share (before extraordinary items) (of (0.04)(0.01)(0.08)Rs.10/-each) Basic: (0.04)(0.01)(0.08)Diluted: (0.04)(0.01)(0.08)Earnings Per Share (After extraordinary Items) (of Rs.10 /-each) Basic: (0.04)(0.01)(0.08)(0.01)Diluted: (0.04)(0.08)

Exchanges under Regulation 33 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock

and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Standalone Financial Results is available on the website of the Company at www.tricomfruitproduts.com and on the website of Stock Exchange i.e. www.bseindia.com

Place :- Mumbai Date:29.01.2025

[Appendix IV under the Act - Rule - 8(1)]

Place: Pune





Date: 20.01.2025

Place: Pune

#### नंदकुमार पाटील आपला आवडता कलाकार कलेच्या कुठल्याही माध्यमात दिसला नाही तर प्रेक्षक कासावीत होत असतात परंतु हे महत्वकांक्षा बाळगून असलेले आणि शोधक वृत्तीर्चे कलाकार शक्यतो एकाच माध्यमात काम करायला मागत नाहीत. चित्रपट, मालिका यांच्यानंतर त्या कलाकारांनी नाटकाला प्राधान्य दिले आहे. त्यात सुद्धा मराठी कलाकार असेल तर तो मराठी, हिंदी इतकेच काय तर इंग्रजी नाटकातही काम करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. अभिनेत्री गिरीजा-

करण्यामध्ये

गुंतलेली

आहे.

गिरीजा ओकची चांदनी रातें भिनेत्री गिरीजा ओक- गोडबोले नाटक, चित्रपट, मालिका यातला प्रवास लक्षात घेतला तर तिने यातल्या स्पर्धेला फारसे महत्त्व दिले नाही. जी गोष्ट आपल्याला आवडते त्या गोष्टीला तिने प्राधान्य देऊन प्रेक्षकांच्या समोर कसे राहील हे तिने पाहिलेले आहे. त्यामुळे सूत्रसंचालन, साभिनवाचन, नृत्य या साऱ्या गोष्टी एक एक करून प्रेक्षकांना जवळून पाहता आलेल्या आहेत. त्यामुळेच तिच्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये विविधता पाहायला मिळते. ती मालिकेत जशी दिसते तसे ती अधून मधून चित्रपटातही दिसते इतकेच काय तर हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा तिने लक्षवेधी काम केलेले आहे. आमिर खानच्या 'तारे गोडबोले सध्या 'चांदनी रातें' या जमीन पर' या चित्रपटात ती होती आणि अलीकडेच शाहरुख खानचा अनेक कोटींची उलाढाल करणाऱ्या नाटकाच्या प्रयोग

'जवान' या चित्रपटांमध्ये सुद्धा तिचा सहभाग होता. मानिनी, लज्जा, गोष्ट छोटी डोंगराएवढी, गुलमोहर, 🛭 अडगूळ माडगूळ, हुप्पा हुय्या अशा कितीतरी कलाकृतीमध्ये तिने काम केलेले आहे. हे करत असताना नाटकात काम करण्याला ही तिने प्राधान्य दिले आहे. कायम प्रेक्षकांनी स्मरणात ठेवावी असे एक नाटक तिच्या वाट्याला

आले होते. ते म्हणजे

'दोन स्पेशल' तीन

आदित्य बिर्ला ग्रुपद्वारे थिएटरच्या अमर कलेचे

जतन करण्यासाठी सरू केलेली एक क्रांतिकारी

थेट कथाकथन उपक्रम, सातव्या सिझनसोबत

पुन्हा परत आला आहे. या सिझनमध्ये कथा

सांगण्याची मोहिनी परत आणली जात आहे आणि

यामध्ये काही सर्वात प्रमुख थिएटर व्यक्तिमत्त्वे

त्यांना नवीन जीवन देत आहेत.

कलाकारांनी एकत्र येऊन सादर केलेली ही कलाकृती तीन तास प्रेक्षकांना खेळून ठेवणारी ठरली होती. जितेंद्र जोशी यांच्या समवेत असलेले हे नाटक त्यावेळी प्रेक्षर प्रिय ठरले होते. नंतरच्या काळामध्ये प्रतिष्ठेचे मानावेत अशा नाट्यगृहात सादर केले जाईल आणि संपूर्ण प्रेक्षकांनी त्याचे स्वागत करावे अशा हिंदी नाटकांमध्ये तिने काम केले होते. महिलांनी एकत्र येऊन महिलांच्या समस्या मांडणारे हे नाटक होते. आता याच गिरीजाचा सहभाग असलेलं 'चांदनी रातें हे नाटक व्यवसायिक रंगमंचावर दाखल होणार आहे. जे हिंदीतून

सादर होणार आहे. त्याचे प्रयोग हे मुंबईसह भारताच्या विविध भागात हो<mark>णार</mark> आहेत. त्याची घोषणा पद्धतशीर केली आहे. त्यानिमित्ताने परदेशातही या नाटकाचे प्रयोग होण्याची शक्यता आहे. मुंबईतील सादरीकरण १ आणि २ फेब्रुवारी २०२५ रोजी बाल 🕥 गंधर्व रंग मंदिरत होणार आहे, त्यानंतर दुसऱ्या फेरीत १५ आणि १६ फेब्रुवारी २०२५ रोजी नेहरू सेंटर ऑडिटोरियममध्ये सादर केले जाईल. नंतर दिल्लीमध्ये या नाटकाचे अंतिम सादरीकरण १ आणि २ मार्चमध्ये कमानी ऑडिटोरियममध्ये

व्हाइट नाइट्स' या कथेवर आधारित

अतुल कुमारच्या 'द क्यूरियस इन्सिडंट ऑफ द डॉग

इन द नाइट-टाइम' या रूपांतराच्या धडाकेबाज

यशानंतर, पूर्वा नरेश 'व्हाइट नाइट्स' या फ्योदोर

दोस्तोयेव्स्कीच्या कथेवर आधारित 'चांदनी रातें'

भारतीय रंगमंचावर आणण्यासाठी सज्ज आहेत. व्हाइट

नाइट्स' ने जर्मन, फ्रेंच, इटालियन आणि इतर

भाषांमध्ये सेल्युलॉइडसाठी विविध पुनर्कल्पनांद्वारे

### कथा नायकाची

भारतीय रंगभूमीवरील प्रमुख आवाजांपैकी एक असलेल्या पूर्वा नरेश, चार रात्रीच्या माध्यमातून प्रेमाची ही कहाणी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर भारतीय रंगमंचावर पन्हा जिवंत करणार आहे. फ्योदोर दोस्तोयेव्स्की च्या क्रांतिकारी साहित्यिक सेंट पीटर्सबर्ग च्या परिवर्तनशील अंधाराच्या दुर्मिळ घटनेचा शोध घेतला आहे. शहराच्या रस्त्यांवर भटकत असताना तो एका स्त्रीच्या सौंदर्याने मोहित होतो. हवा असलेल्या निराशा आणि संपूर्ण अंधाराच्या मध्यावर, एक प्रेमकथा उभी राहते, आणि दोंघे एकमेकांमध्ये प्रकाश

पूर्वा नरेश यांच्या भूमिका या प्रतिष्ठित कथेतील नवीन दृष्टीकोन आणतात, ज्यामध्ये सांस्कृतिक प्रतिध्वनी आणि भावना तसेच विनोदाचा उत्तम मिश्रण आहे. ही कथा चार रात्रींमध्ये पसरलेली आहे, प्रत्येक रात्री वेगवेगळ्या द्रष्टीकोनातून - दीवाना, दीवानी, तिच्या आयुष्यातील विशेष व्यक्ती, आणि एक मूक प्रेक्षक जो दिसणार्या गोष्टींपेक्षा जास्त पाहतो. रूपांतर प्रेम, आसक्ती, आणि नशिबाच्या अनपेक्षित वळणांच्या जटिल स्तरांना उलगडते, ज्यामध्ये उबदारतेचे आणि विनोदी क्षण श्वास घेतात. भारताच्या सर्वात सन्मानित आणि प्राचीन कथाकथन प्रकाराच्या पार्श्वभूमीवर सेट केलेली, 'चांदनी रातें' याचे शैली-भंग करणारे रूपांतर प्रेक्षकांना त्याच्या भावनिक गाभ्यांसह, हसण्यासह, आणि प्रेमाच्या अत्युच्च शक्तीचा उत्सव करत मंत्रमुग्ध करेल.

आपल्या शोकांतिक पण जबरदस्त कथाकथनाने सिनेप्रेमींना आणि वाचकांना मंत्रमुग्ध केले आहे. आद्यम थिएटरने सहा यशस्वी सिझनद्वारे या अपराजित कलाविष्काराच्या आत्म्याला जिवंत ठेवण्यास मदत केले आहे. आद्यमसाठी नाटक लिहिताना आणि दिग्दर्शन करताना नेहमीच मला आनंद आणि मुक्ततेची

# सोनूची विवेक बुद्धी हरिहरनला आवडली

'फतेह' हा चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. त्यातून सोनू अद्याप बाहेर पडलेला नाही. त्याला कारण म्हणजे त्याने प्रथमच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. शिवाय निर्मिती ही त्याचीच आहे. अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक अशी तिहेरी भूमिका बजावलेला हा त्याचा पहिला चित्रपट आहे. आता थोडाफार मोकळा झाल्यानंतर चित्रपटाशी असलेल्या कलाकारांचे कौतुक करणे वाढलेले आहे. विवेक हरियाण हरिहरन



दमदार गायक ज्याने 'उरीः द सर्जिकल स्ट्राइक' मधील 'छल्ला', 'फिल्लौरी' मधील 'दम दम', 'अन ॲक्शन हीरो' मधील 'घेरे' आणि 'सर्कस' मधील 'करंट लगा रे' यांसारख्या गाण्यांनी प्लेबॅक सिंगिंगमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केलज आहे. आता त्याने आपल्या संगीतमय प्रवासात मोठी झेप घेतली असून, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बॉलिवुड ॲक्शन थ्रिलर 'फतेह' मध्ये संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आहे. कॉर्पोरेट क्षेत्र सोडन संगीताची आवड जोपासण्यासाठी विवेकने हे पाऊल उचलले आहे. या चित्रपटासाठी त्याने तीन दमदार गाणी संगीतबद्ध केली आहेत, ज्यात त्याच्या धाडसी आणि प्रयोगशील संगीत शैलीचे दर्शन होते. त्याच्या या अल्बममध्ये प्रख्यात हांस झिमर यांच्यासोबत नाव असल्यामुळे त्याच्या कामात वेगळेपण आलेला आहे. विवेकच्या मधील संगीताची विविधता खूपच आकर्षक आहे. त्याचे पहिले गाणे 'निंदिया' हे हमसिका अय्यर जीने यापुर्वी छम्मक छल्लो हे गाणे गायले होते ऑपेरा गायिका तीनेके यांनी गायलेल एक हृदयस्पर्शी डेथ लोरी आहे, जी एक ॲक्शन सीन दरम्यान ऑपेराटिक व्होकल्स आणि ऑर्केस्ट्रल हिप-हॉप यांचे अनोखे मिश्रण या गाण्यात पहायला मिळते.

# वैशाली सामंतचे मत

रकराने आपल्या महाराष्ट्रात असलेल्या कलाकारांना घेऊन अनेक उपक्रम राबवले पाहिजेत. आपल्या कलाकारांना पी.एफ मिळतो का तर नाही, पेंशन मिळते का तर नाही. मला असे वाटत की, एका कलाकाराला यशस्वीपणे पुढे जाण्यासाठी त्यांचे बेनिफिट्स योग्य वेळेत त्याला मिळाले तर तो नक्कीच गगन भरारी घेईल. आम्ही कलाकार जीव ओतून काम करायला तयार आहोत. आम्हाला एक संधी द्या आणि ही संधी फक्त सरकारच देऊ शकते

### ANGEL ONE LIMITED

Regd. Off: 601, 6th Floor, Ackruti Star, Central Road, MIDC, Andheri East, Mumbai - 400093 SEBI Registration No (Stock Broker): INZ000161534

#### **PUBLIC NOTICE**

Name Of SB/AP	Trade Name of SB/AP	NSE Reg. No.	Regd Address Of Sb/Ap		
	SHEDAGE SAURABH POPAT		OFFICE NO 1 FIRST FLOORGAWALI BUILDING WARD NO 5 PATAS ROAD NEAR SHROF PETROLEUM OF VILLAGE BARAMATI DISTRICT PUNE 413102 MAHARASHTRA		
This is to inform/confirm that we have discontinued our Rusiness Polations with the above mentioned Authorized Porsons					

hereby confirm that we will not be liable in any manner for any consequence of such dealings/deals. Clients are requested to contact our centralized desk 022-3355 1111/4218/5454 or email us to support@angelbroking.com

n case of any queries, investors are requested to inform Angel One Limited within 15 days from the date of

Date: 30.01.2025 Place: Maharashtra

जा.क्र./२३०/ स्थावर / लिलाव / २०२५ वसुली अधिकारी छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्या., पिंपोडे बु.।।

For ANGEL ONE LTD

Authorised Signatory

## स्थावर मिळकतीचा जाहीर फेर लिलाव

तमाम लोकांना जाहीर करणेत येते की, छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्या., पिंपोडे बु. ।। ता. कोरेगांव, जि. सातारा य संस्थेचे खालील नामनिर्देशित केलेले सभासद थकबाकीदार आहेत. त्यांचेकडील थकबाकीची रक्कम वसुल करणेसाठी त्यांचा खालील स्थावर मेळकतीचा जाहीर फेर लिलाव त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या तारखेस, वेळी व ठिकाणी होणार आहे.

तरी ज्यांना सदरची मिळकत लिलावात बोली बोलून घ्यावयाची असेल त्यांनी संस्थेशी संपर्क साधून मिळकतीची प्रत, ठिकाण पाहुन घ्यावे व लिलावाच्या दिवशी व वेळी हजर रहावे.

थकबाकीदाराचे नांव	ग्रामपंचायत मि. नं. गट नं., सर्व्हे नं. गाव	क्षेत्र हे. आर चौ. फुट	लिलाव करावयाचा हिस्सा	लिलाव तारीख, वार वेळ व ठिकाण
किसाबाई जगन्नाथ बालगुडे (कर्जदार) जगन्नाथ रामचंद्र/ रामभाऊ बालगुडे (मयत व मालमताधारक ) रा. भिगवण रोड, बालगुडेवस्ती, ता. बारामती, जि. पुणे यांचे वारसदार १. श्रीम. किसाबाई जगन्नाथ बालगुडे २. सौ. नंदाबाई तुकाराम डांगे ३. सौ. मंगल गणपत निकम ४. सौ. सुरेखा हनुमंत मुळीक ५. श्री. नवनाथ जगन्नाथ बालगुडे ६. श्री. अनिल जगन्नाथ बालगुडे	गट नं. ६१ सावळ, ता. बारामती, जि. पुणे	०.१०.०० हे. आर	१. श्रीम. किसाबाई जगन्नाथ बालगुडे २. सौ. नंदाबाई तुकाराम डांगे ३. सौ. मंगल गणपत निकम ४. सौ. सुरेखा हनुमंत मुळीक ५. श्री. नवनाथ जगन्नाथ बालगुडे ६. श्री. अनिल जगन्नाथ बालगुडे यांचा असणारा संपूर्ण हिस्सा	दिनांक २८/०२/२०२५ रोजी वार शुक्रवार स. ११.३० वा. छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्या., पिंपोडे बु.।।, शाखा बारामती राष्ट्रवादी भवनासमीर, बारामती, ता.

- १) लिलावाच्या अटी व शर्तीचे वाचन लिलावाचे वेळी करणेत येईल.
- २) लिलावापूर्वी कर्ज खाते बंद झालेस लिलाव रद्द करणेत येईल. कोणतेही कारण न दाखवता लिलाव मंजर अगर नामंजुर करणे वा पुढे ढकलणे याबाबतचे सर्व अधिकार खाली सही करणार यांनी
- ४) कर्जदाराकडील येणे रक्कमेचा विचार करुन आवश्यक तेवढ्याच मिळकतीची विक्री करण्यात येईल. ठिकाण - बारामती
- दिनांक : २८/०१/२०२५

श्री. बी आर जाधव वसली अधिकारी ळवपती संभाजी महाराज सह पत मर्या पिंपोडे ब्.।।, ता. कोरेगांव, जि. सातारा

जा.क्र./२३१/ स्थावर / लिलाव / २०२५

### छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्या., पिंपोडे बु.।। स्थावर मिळकतीचा जाहीर फेर लिलाव

तमाम लोकांना जाहीर करणेत येते की, छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्या., पिपोडे बु. ।। ता. कोरेगांव, जि. सातारा या संस्थेचे खालील नामनिर्देशित केलेले सभासद थकबाकीदार आहेत. त्यांचेकडील थकबाकीची रक्कम वसुल करणेसाठी त्यांचा खालील स्थावर मेळकतीचा जाहीर फेर लिलाव त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या तारखेस. वेळी व ठिकाणी होणार आहे

तरी ज्यांना सदरची मिळकत लिलाबात बोली बोलन घ्यावयाची असेल त्यांनी संस्थेशी संपर्क साधन मिळकतीची प्रत. ठिकाण पाइन घ्यावे त्र लिलावाच्या दिवशी व वेळी हजर रहावे.

थकबाकीदाराचे नांव	ग्रामपंचायत मि. नं. गट नं., सर्व्हे नं. गाव	क्षेत्र हे. आर चौ. फुट	लिलाव करावयाचा हिस्सा	लिलाव तारीख, वार वेळ व ठिकाण
जगन्नाथ रामचंद्र / रामभाऊ बालगुडे रा. भिगवण रोड, बालगुडेवस्ती, ता. बारामती, जि. पुणे (मयत कर्जदार) यांचे वारसदार १. श्रीम. किसाबाई जगन्नाथ बालगुडे २. सौ. नंदाबाई तुकाराम डांगे ३. सौ. मंगल गणपत निकम ४. सौ. सुरेखा हनुमंत मुळीक ५. श्री. नवनाथ जगन्नाथ बालगुडे ६. श्री. अनिल जगन्नाथ बालगुडे	गट नं. २९२/१ सावळ, ता. बारामती, जि. पुणे	०.१५.०० हे. आर	<ol> <li>श्रीम. किसाबाई जगन्नाथ बालगुडे २. सी. नंदाबाई तुकाराम डांगे ३. सी. मंगल गणपत निकम ४. सी. सुरेखा हनुमंत मुळीक ५. श्री. नवनाथ जगन्नाथ बालगुडे ६. श्री. अनिल जगन्नाथ बालगुडे यांचा असणारा संपुर्ण हिस्सा</li> </ol>	दिनांक २८/०२/२०२५ रोजी वार शुक्रवार स.११.३० वा. छत्रपती संभाग महाराज सहकारी पतसंस्था मर्या., पिंपोडे बु.॥, <u>शाखा</u> बारामती राष्ट्रवादी भवनासमीर, बारामती, ता.

१) लिलावाच्या अटी व शर्तीचे वाचन लिलावाचे वेळी करणेत येईल.

- २) लिलावापूर्वी कर्ज खाते बंद झालेस लिलाव रद्द करणेत येईल.
- ३) कोणतेही कारण न दाखवता लिलाव मंजूर अगर नामंजूर करणे वा पुढे ढकलणे याबाबतचे सर्व अधिकार खाली सही करणार यांनी राखून ठेवले आहेत.

श्री. बी आर जाधव ४) कर्जदाराकडील येणे रक्कमेचा विचार करुन आवश्यक तेवढ्याच मिळकतीची विक्री करण्यात येईल. वसली अधिकारी ठिकाण - बारामती छत्रपती संभाजी महाराज सह. पत. मर्या. दिनांक २८/०१/२०२५ पिंपोडे बु.।।, ता. कोरेगांव, जि. सातारा

# 'भाबीजी' २५०० भागात दिसली प्रेक्षकांनी पाहिली



पूर्वीसारखे राहिलेली नाही. , एकदा मालिका सुरू केली. ती आपली बांधिलकी आहे असे समजून ठरवलेले पिसोड हे होत असतात. परंतु अलीकडे मालिकेला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही तर चॅनलवाल्यांनी मध्येच त्या मालिकेला बंदही केल्याचे ऐकून आहे. 'भाबीजी घर पर है' ही मालिका सोमवार ते शक्रवार रात्री १०.३० वाजता एण्ड टीव्हीवर दाखवली जाते. या मालिकेने २५०० भाग पूर्ण केले आहेत. संपूर्ण टीमने केक कापून त्याचा आनंद व्यक्त केलेला आहे. या निमित्ताने या मालिकेतली भाबीजी ही प्रेक्षकांनी तेवढ्यात भागात पाहिलेली आहे.

पडद्यावर

आता

विनोदी मालिकेने अद्भुत टप्पा गाठला आहे. लवकरच १० गौरवशाली वर्ष साजरी करणार मालिका भारतीय टेलिव्हिजन इतिहासामधील सर्वात प्रख्यात मालिकांपैकी एक बनली आहे. दोन शेजारी जोडपे मिश्रा व तिवारी यांच्या विलक्षण व विनोदी कृत्यांना सादर विदिशा श्रीवास्तव यांनी सर्वोत्तम परफॉर्मन्स



बॅनर एडिट २ अंतर्गत संजय व बीनाफर कोहली निर्मित ही मालिका आहे. लोकप्रिय आहे. २०१५ मध्ये सुरू झालेली ही विनोदी करणारी ही मालिका विनोदी कथानकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. या मालिकेमधील प्रमुख कलाकार आसिफ शेख, रोहिताश्व गौड, शुभांगी अत्रे आणि

# अप्लॉज, कबीर खान यांची दोन चित्रपटांसाठी हातमिळवणी



बीर खान आणि ॲपलॉज एंटरटेनमेंट एकत्रितपणे दोन चित्रपटांची निर्मिती करणार आहेत. या सहकार्यात कबीर खानची महत्त्वाची भूमिका असेल. ही भागीदारी कबीरच्या सिनेमॅटिक व्हिजनला एंटरटेनमेंटच्या उत्तम कथांबद्दलच्या वचनबद्धतेशी जोडते ज्या आजच्या प्रेक्षकांशी खोलवर जोडल्या जाणाऱ्या मनोरंजनाचे आश्वासन देतात. ब्लॅक वॉरंट, स्कॅम, क्रिमिनल जस्टिस, तनहसाना, अंधेखी सारख्या यशस्वी निर्मितीसाठी ओळखल्या जाणाऱ्या भारतातील आघाडीच्या कंटेंट स्टुडिओपैकी एक असलेल्या ॲपलॉज एंटरटेनमेंटने आता प्रसिद्ध बॉलीवूड चित्रपट निर्माते कबीर खानसोबत सहयोग

केला आहे. हे दोन दिग्गज एकत्र येऊन चित्रपटसृष्टीत दोन नवीन धमाकेदार कथा आणत आहेत. कबीर खानने एक था टायगर, बजरंगी भाईजान, ८३ आणि चंद्र चॅम्पियन सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या भागीदारीसह, ॲपलॉज एंटरटेनमेंट चित्रपटांच्या चैतन्यशील क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आहे आणि कबीर खानच्या नेतृत्वाखालील दोन मोठ्या प्रकल्पांसह, प्रेक्षकांना आनंद घेता येईल. या सहकार्याबद्दल बोलताना, ॲपलॉज एंटरटेनमेंटचे व्यवस्थापकीय संचालक समीर नायर म्हणाले, 'कबीरसोबतची आमची भागीदारी कथाकथनावरील आमच्या परस्पर प्रेमाने प्रेरित आहे. ॲपलॉजमध्ये, आमचे ध्येय अद्वितीय आणि नाविन्यपूर्ण कथा सांगण्यासाठी मजबूत सर्जनशील लोकांसोबत सहयोग करणे आहे. चित्रपट निर्माते कबीर खान 'ॲपलॉजसोबतचा हा सहयोग स्वाभाविक आहे कारण आम्ही दोघेही लोकांच्या हृदयात गुंजणाऱ्या कथांबद्दल उत्साही आहोत. या भागीदारीचे सौंदर्य सर्जनशील स्वातंत्र्यात आहे आणि समीर आणि त्यांची अविश्वसनीय टीम येथे असल्याने मला खूप

## आर्टर-फेस्टिवलमध्ये निवडक एकांकिका

ध्या मुंबईत विविध ठिकाणी अनेक महोत्सव सुरू आहेत. अर्थात वेगवेगळ्या कलाकृतीला प्राधान्य देणारे हे महोत्सव आहेत. तसे काहीसे 'काळा घोडा आर्टर फेस्टिवल' या महोत्सवाचे सांगता येईल. चित्रकले बरोबर प्रत्यक्ष रंगमंचावर सादर केला जाणाऱ्या कलाकृतीला येथे प्राधान्य दिले जाते.







# गोदाम विकास व विनियामक प्राधिकरण

चवथा मजला, एनसीपीआय भवन ३, सीरी इन्स्टीट्युशनल एरिया ऑगस्ट क्रांती मार्ग, हौज खास, नवी दिल्ली - ११००१६. दुरध्वनी ४९५३६४९६, ४९०९२९७८

काइल नं. : WDRA/2016/1-1(5)/TechII/Part(1)/

Dated:- 28.01.202 परीक्षण एजन्सी म्हणून नामिकासूचीकरिता स्वारस्याची अभिव्यक्ती (ईओआय)

गोदाम विकास व विनियामक प्राधिकरण (डब्ल्युडीआरए), गोदाम (विकास व विनियमन कायदा, २००७ अंतर्गत संस्थापित एक वैधानिक प्राधिकारी यांच्याद्वारे पुरेशी अर्हता व अनुभवी कर्मचारीवर्गासमवेत आवश्यक स्रोत असलेल्या तसेच अटी व शर्ती तसेच मार्गदर्शक सूचनांनुसार प्राधिकरणाकरिता विविध प्रकारच्या गोदाम परीक्षणाचे काम करण्यासाठी परीक्षण एजन्सी म्हणून नामिकासूची म्हणून पुरेसा अनुभव/प्रावीण्य असलेल्या नामांकित व्यक्ती/संस्थांकडन स्वारस्याची अभिव्यक्ती (ईओआय) मागविण्यात येत आहे. डब्ल्यडीआरए यांच्याकडे यापूर्वीच परीक्षण एजन्सी म्हणून नामिकासूचीत असलेल्या संस्थांनी अर्जकरू नये. इच्छुक व्यक्ती/संस्था आपल्या ईओआय विहित अर्ज प्रारूपातुन नापरतावा शुल्क रु. १००००.०० (रु. दहा हजार मात्र) समवेत सादर करू शकतील. सहायक संचालक (एएफसी) यांच्याकडे दि. २८.०२.२०२५ रोजी सायं.५.०० वाजेपर्यंत बोली सरक्षा घोषणापत्र व सहाय्यक दस्तावेज सादर करावेत. नामि कासूचीच्या विस्तृत अटी वशर्तींसमवेत अर्ज प्रपत्रे प्राधिकरणाची वेबसाइट <u>www.wdra.gov.in</u>

वरून डाऊनलोड करता येऊ शकतील. ठिकाण : नवी दिल्ली

CBC 08109./12/0005/2425

AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2024

सही/-सहाय्यक संचालक (एएफसी) द्र. ०११-४९५३६४

## Tricom Fruit Products Ltd Shirval, Pandarpur Rd, Dist Satara- 415521. CIN L67120PN1995PLC1390

STATEMENT OF THE STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER

		1	o za,
Particulars	Quarter Ended 31.12.2024 Unaudited	Quarter Ended 31.12.2023 Unaudited	Year Ended 31.03.2024 Audited
tal Income from Operation (net)	0.00	0.00	0.00
et Profit/(Loss) from ordinary activities after tax	0.00	0.00	0.00
et Profit/(Loss) for the period after tax (after	0.00	0.00	0.00
traordinary items)			
rofit/(Loss) before tax from Discontinuing	(7.17)	(1.44)	(15.76)
peration			
quity Share Capital	1909.41	1909.41	1909.41
eserves (excluding Revaluation Reserve as shown	0.00	0.00	0.00
the Balance Sheet of previous year)			
armings Per Share (before extraordinary items) (of	(0.04)	(0.01)	(0.08)
s.10/-each)			
asic:	(0.04)	(0.01)	(0.08)
iluted :	(0.04)	(0.01)	(0.08)
arnings Per Share (After extraordinary items) (of			

Note:

Rs.10 /-each)

in Ea Rs Ba Dil

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Sto Exchanges under Regulation 33 of Securities and Exchange Board of India (Listing Obligation) and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Standalone Financia Results is available on the website of the Company at w ebsite of Stock Exchange i.e. www.bseindia.com

Date: 29.01.2025

Prakash Dattatraya Naring Reg. No. IBBI/IPA-002/IP-NO00270/2017-18/10783 Chetan Kothan CFO & Directo DIN: 00050869

For Tricom Fruit Products Ltd

### जाहीर नोटीस तमाम लोकांना कळविण्यात येते की.

खालील परिशिष्टामध्ये नमुद केलेली मिळकत श्री भ्रमर गंगाराम सहाणे रा. आळेफाटा, ता. जुन्नर जि. पुणे यांची मालकी वहिवाटीची मिळकत आहे. सदरील मिळकत श्री. अमर गंगाराम सहाणे यांनी आमचे अशिलांना विकसन करण्याकरिता देण्याचे ठरविले आहे व त्याबाबत अंतिम बोलणी झाली आहेत. श्री. अमर गंगराम सहाणे यांनी सदरील मिळकत निर्वेध व निजोखमी असल्याचा भरवसा आमचे अशिलास दिला आहे. तरी सदरील मिळकतीवर कोणाचाही, कसल्याही प्रकारचा गहाण, दान, बक्षीस, लिज, लिन, कुळहक्क, साठेखत अगर अन्य कसल्याही प्रकारचा हक्क व हितसंबंध असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून ५ दिवसामध्ये आम्हास खालील पत्यावर कागदपत्रांनिशी लेखी कळवावे व पोहोच घ्यावी. अन्यथा सदर मिळकत निर्वेध व निजोखमी असून सदर मिळकतीवर कोणाचाही कसल्याही प्रकारचा हक्क वा हितसंबंध नाही व असल्यास त्यांनी तो जाणीवपर्वक सोडन देला आहे असे आमचे अशिल समजतील व सदरील मिळकतीचा खरेदीचा व्यवहार पर्ण करतील व मागाहन कोणाचीही कसल्याही प्रकारची तक्रार चालणार नाही याची

असरायण्य मिळकतीचे वर्णन : तुकडी व जिल्हा पुणे, पोट तुकडी व तालुका जुन्नर, पंचायत समीती जुन्नर व मा. दुव्यम निबंधक स्त्रो. नारायणगाव यांचे कार्यक्षेत्रातील गाव मौजे

गट नं.	क्षेत्र	आकार				
	हे. आर	रू. पैसे				
२९७९/४/१/१	0,30,40	90.0				
यापैकी	0.02.94	0.05				
येणेप्रमाणे ज	येणेप्रमाणे जमीन मिळकत व त्यातील झाडझाडोरा,					
दगडमाती, तद्ंगभुत वस्तुंसह मिळकत.						
जुन्नर	येणेप्रमाणे जाहीर नोटीस					

दि. २९/१/२०२५ ॲड. श्री. समित एस. निकम

जाहीर नोटीस

गम लोकांना कळविण्यात येते की

खालील परिशिष्टामध्ये नमुद केलेली मिळकत श्री ज्ञानेश्वर धोंडीभाऊ कुन्हाडे रा. आळफाटा, ता. जुन्तर जि. पुणे यांची मालकी वहिवाटीची मिळकत आहे. सदरील मिळकत श्री. ज्ञानेश्वर धोंडीभाऊ कुन्हाडे यांनी आमचे अशिलांना विकसन करण्याकरिता देण्याचे ठरविले आहे व त्याबाबत अंतिम बोलणी झाली आहेत. श्री. ज्ञानेश्वर धोंडीभाऊ कऱ्हाडे यांनी सदरील मिळकत निर्वेध व निजोखमी असल्याचा भरवसा आमचे अशिलास दिल आहे. तरी सदरील मिळकृतीवर कोणाचाही, कसल्याहं प्रकारचा गहाण, दान, बक्षीस, लिज, लिन, कुळहक्क, साठेखत अगर अन्य कसल्याही प्रकारचा हक्क व हितसंबंध असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून दिवसामध्ये आम्हास खालील पत्यावर कागदपत्रानिशे

ज्वी कळवावे व पोहोच घ्यावी. अन्यथा सदर मिळकत

निर्वेध व निजोखमी असून सदर मिळकतीवर कोणाचाही

कसल्याही प्रकारचा हक्के वा हितसंबंध नाही व असल्या यांनी तो जाणीवपूर्वक सोडून दिला आहे असे आमचे

अशिल समजतील व सदरील मिळकतीचा खरेदीचा

व्यवहार पूर्ण करतील व मागाहून कोणाचीही कसल्यार्ह प्रकारची तक्रार चालणार नाही याँची नोंद घ्यावी.

कळावे. <u>परिशिष्ट</u> मिळकतीचे वर्णन : तुकडी व जिल्हा पुणे, पोट तुकडी व तालुका जुन्नर, पंचायत समीती जुन्नर व मा. दुय्यम निबंधक स्नो. नारायणगाव यांचे कार्यक्षेत्रातील गाव मौजे भाळे येथील मिळकत खालीलप्रमाणे -

गट नं.	क्षेत्र	आकार			
16.1.	हे. आर	रू. पैसे			
२९७९/३/१	0,83,40	واح.ه			
यापैकी	0.08.80	€0.0			
येणेप्रमाणे जमीन मिळकत व त्यातील झाडझाडोरा,					
दगडमाती, तद्ंगभुत वस्तुंसह मिळकत.					
जुन्नर येणेप्रमाणे जाहीर नोटीस					

ॲड. श्री. सुमित एस. निकम

# गणेशजयंती निमित्ताने महाभाग

पार्वाती च्या तुळजाभवानी अवताराची विलक्षण रंजक गोष्ट सध्या उलगडत असून येत्या रविवारी २ फेब्रुवारीला माघी

गणेशजयंती विशेष भाग देवी



भक्तांसाठी खास ठरणार आहे. शिवकन्या अशोकसुंदरीच्या आवाहनानुसार पृथ्वीवर बालगणेश प्रकट झाले आहेत. तुळजाभवानी रुपातली आई पार्वती आणि भवानीशंकर रुपातले महादेव या दोघांमधला दुरावा मिटवून त्यांना एकत्र आणण्याची योजना ही दोन्ही भावंडे आखतात. त्यासाठी निमित्त ठरते बालगणेशाच्या जन्मदिवसाचे अर्थात माघी गणेशजयंतीचे. या दैवी लीलयाच्या पाठी गणेशांचा खटयाळपणा असला तरी देवीच्या अढळस्थानाशी ही लीला निगडीत आहे. तुळजापुरातल्या भव्य निर्मितीचा श्री गणेशा ठरलेली ही बाललीला नेमकी काय असेल. हा भाग दु १ आणि रात्री ९.०० वाजता कलर्स मराठी वर पाहता येईल. जय जय स्वामी समर्थ मालिकेमध्ये माघी गणेशजयंतीला अनुभवया स्वामींचे अलौकिक गणेशरुप दर्शन. यंदाचा माघी गणेशोत्सव स्वामी भक्तांसाठी अलौकिक पर्वणी ठरणार आहे. स्वामींचे अलौकिक असे प्रत्यक्ष गणेशरूप दर्शन घराघरात घडणार आहे. भक्तांना भक्तीचा खरा मार्ग दाखवणारी अत्यंत रंजक गोष्ट या भागात उलगडते. स्वामींचे अलौकिक गणेशरुप दर्शन हा भिक्त आणि श्रद्धेचा परमोच्च बिंदू येत्या रिववारी २ फेब्रुवारीला दुपारी २ आणि रात्री ८ वाजता प्रेक्षकांना अनुभवता येईल कलर्स मराठीवर.

# फावल्या वेळेत अमृता स्वतः विणकाम करते

कार्यक्रम कलाकारांना

ठराविक वेळेला बोलावले जाते कलाकारही वेळेवर परंतु वेळी येतात प्रत्येक ठरल्याप्रमाणे घडेलच असे नाही मग



काही कलाकार या फावल्या वेळेत समाज माध्यमावर राहण वेगवेगळे रीळ तयार करत असतात, संवाद साधत, पुस्तक वाचतात, एकादा छंद जपतात परंतु सोमवार ते रविवार रात्री ९ ३० वाजता सन मराठीवर दाखवल्या जाणाऱ्या 'प्रेमास रंग यावे' या मालिकेतली अमृता फडके जी अक्षराची भूमिका करते ती मात्र या फावल्या वेळेत विणकाम करते. मालिकेत सुंदरें व अक्षरा मेनकाचे खरे रूप सगळ्यांसमोर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता मालिका रंजक वळणावर आली आहे. सुंदर व अक्षरा पुन्हा कधी एकत्र येणार ही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. मालिकेतील कलाकार फावल्या वेळेत काय करत असतील हा प्रश्न बऱ्याच प्रेक्षकांना पडतो. विणकामाबद्दल अमृता सांगते, 'लहानपणासून मी विणकाम करत आहे. शाळेत असताना १ तास आम्हाला विणकाम शिकवलं जायचं.

